



SAVANI FINANCIALS LIMITED

Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road,
Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053

E-MAIL: info@savanifinancials.co.in * Tel: 022-69454100

Website: savanifinancials.co.in * CIN No. L67120MH1983PLC031614

GSTN: 27AABCS5316H1ZG

Date: March 05, 2024

To,
BSE Limited
Corporate Relationship Department
P. J. Towers, 25th Floor,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Trading Symbol: **SAVFI**
Scrip Code: **511577**

Dear Sir/Madam,

Sub: Intimation on publication of newspaper advertisement.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the advertisement published today i.e. on March 05, 2024 in the following newspapers with respect to public notice to shareholders of the Company who hold physical share certificates to get their holdings dematerialized:

- Financial Express (English national daily)
- Business Standard (English national daily)
- Navshakti (Marathi - regional language)

This is for your information and records.

Thanking You

For Savani Financials Limited

Praful Sheth
Company Secretary and Compliance Officer
Membership No. A6521

Place: Mumbai
Encl: As above

Domestic AIFs see opportunity in land financing

RAGHAVENDRA KAMATH
Mumbai, March 4

WITH BANKS AND non-banking finance companies (NBFCs) being barred from lending for buying land and related purposes, home-grown alternative investment funds (AIFs) are making the most of the situation.

According to industry estimates, domestic funds have lent over ₹8,000 crore towards land buying and related purposes in 2023. Though global funds have lent big amounts towards this space, not much is there in public domain.

With booming home sales, Motilal Oswal Alternatives (MOAlts) expects the opportunity to lend for land buying could touch \$3-4 billion (₹24,600 crore to ₹32,800 crore) in the next two years.

MOAlts last month said it raised ₹1,250 crore as part of the first close for its ₹2,000-crore fund, India Realty Excellence Fund VI, which will focus on early-stage investments, pre-dominantly in mid-income/affordable residential projects across top eight cities.

“With tightening of restrictions on banks and NBFCs regarding capital usage and a promising outlook for the real estate market, we are strategically positioned to capitalise on emerging opportunities. The deal flow looks very

promising as we have already built a robust pipeline of investment opportunities across major cities at attractive risk-adjusted yields,” Anand Lakhotia, co-head (real estate) at Motilal Oswal Alternatives (MOAlts), said.

Saurabh Rathi, co-head (real estate) at MOAlts, said it would have deployed over ₹2,200 crore in pre-approval lending in the last two years. Given the scarcity of such capital and the risk involved, it expects to generate 19-21% internal rate of return depending on developer, project and other key parameters.

After raising ₹1,500 crore for its real estate fund earlier last year, Blackstone-backed ASK group has launched a new property fund of similar quantum which will look at providing growth capital for land and related purposes. “Since inventory levels are low and growth capital is not available, there is a good opportunity for investors,” said Amit Bhagat, chief executive officer at ASK Property fund. Bhagat said when sales are robust and developers have good amount of cash flows, they keep buying land, giving opportunities for funds to lend.

At Mumbai-based Nisus Finance, of ₹1,200 crore deployed last year, about 20% or ₹180 crore has been lent for land-related costs.

Electoral bonds info: SBI asks SC for time till June 30

THE APPLICATION SAID that “in order to protect the donors’ anonymity and to maintain confidentiality/secretcy”, the bank “has laid down a detailed standard operating procedure (‘SOP’) for 29 authorised branches, spread all over India, with regard to sale and redemption of electoral bonds”.

“Section 7.1.2 of the said SOP categorically provided: No details of bond purchaser, including KYC and other details will be entered in the core banking system.” SBI pointed out.

SBI said that the details, including the name of purchaser/donor, of purchases made at the branches are not maintained centrally at any one place.

“To ensure that donors’ anonymity would be protected”, the “data related to the issuance of the bond and the data related to the redemption of the bond was kept recorded in two different silos” and “no central database was maintained”. The bank said that donor details were kept in a sealed cover at the designated branches and all such sealed covers were deposited in the main branch of the applicant bank, which is located in Mumbai.

RBI bans fresh gold loans by IIFL Finance

IN A STATEMENT, IIFL Finance said, “We reaffirm our commitment to rectify observations in the gold loan portfolio to comply with RBI findings at the earliest and will continue with our endeavour to provide gold loan services in the overall interest of customers.”

Analysts feel that the latest RBI measure presents a significant challenge to the company’s gold loan aspirations. “This will certainly have some impact on the retail gold loan business and more so the co-lending tie-ups that banks have had with the NBFCs,” an analyst at a brokerage said on condition of anonymity.

He added that DCB Bank notably had a tie-up with IIFL Finance and had reported massive defaults in a typically secured and low-default product, and thus the RBI action is not too surprising.

Shares of IIFL Finance closed nearly 4% lower at ₹598 on the NSE on Monday. Analysts expect the stock



to witness downgrades in the days to come, and this may lead to further losses. “From the analyst calls, it is clear that IIFL Finance is very bullish on the gold finance business. So, the RBI directions will have a major impact because the no other business gives you that kind of margins and safety,” an independent analyst said on condition of anonymity.

IIFL Finance is among the second-biggest non-banking financial company in the gold loan segment, with a portfolio of ₹24,692 crore as on December 31. This constitutes 32% of its overall assets under management. It has grown at a compound annual growth rate of 39% over the last five

years. With a portfolio of ₹1.2 trillion, Muthoot Finance is the largest gold loan financier in India.

The yield in the IIFL Finance’s gold loan portfolio rose to 19% in the December quarter from 17.8% a year ago, a 50 basis points growth on a sequential basis. The company has 2,721 dedicated gold loan branches spread across 25 states and union territories. These branches are managed by 15,000 employees. According to its latest investor presentation, the company highlighted that it will retain its competitive edge in the gold loan segment by continuing to focus on enriching customer experience through digital initiatives.

Additionally, the company is looking to achieve scale for new branches and driving productivity improvements of older branches. It is also making aggressive investments in brand visibility and recall.


AI order for social media firms only

BINDU REDDY, CEO of Abacus AI, said, “Every company deploying a GenAI model now requires approval from the Indian government. That is, you now need approval for merely deploying a 7b open source model. If you know the Indian government, you know this will be a huge drag. All forms will need to be completed in triplicate and there will be a dozen hoops to jump through. This is how monopolies thrive, countries decay and consumers suffer.”

As reported earlier, the government on Saturday issued an advisory to all intermediaries and generative AI platforms using AI models, software or algorithms to seek permission from and label their platforms as “under testing” before making them available to the public.

After getting necessary approvals and labelling, the platforms, which include the likes of Google’s Gemini, ChatGPT and Krutrim AI, will then have to seek user consent, clearly stating that the generative AI model or search platforms they are using could give incorrect information and could be error-prone.

The advisory was issued after experimental models by generative AI platforms in recent days reported several instances of biased content and misinformation. The companies, especially digital publishing platforms, have also been asked to figure out a way to embed metadata or unique identification



code for everything that is synthetically created on their platforms. This will help track the originator of such information.

After the platforms submit their application to the ministry of electronics and IT, officials might ask for a demo of the model, conduct any necessary tests and evaluate consent-seeking mechanism, etc.

In the advisory, the government reiterated that non-compliance of the provisions of the IT Act and/or IT rules would result in potential penal consequences to the intermediaries or platforms or its users, when identified, including but not limited to prosecution under the IT Act and several other statutes of the criminal code.

Such instances of bias or misinformation in the content generated through algorithms, search engines or AI models on platforms violate Rule 3(1)(b) of the IT Rules and several provisions of the criminal code. On this basis, the platforms are also not entitled to protection under the safe harbour clause of Section 79 of the IT Act.

KFin Services Private Limited
CIN: U78300TG2020PTC138221
Registered Office: Selenium, Tower B, Plot No. - 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032, India
Tel. No.: +91 40 67162222, E-mail: compliance.corp@kfinetech.com

Form No. INC-26
[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one State to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT.

OFFICE OF THE REGIONAL DIRECTOR, SOUTH EAST REGION
In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of KFin Services Private Limited (“Company”) having its registered office at Selenium, Tower B, Plot No. - 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032, India.

.....Applicant Company
Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government, power delegated to Regional Director, under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extraordinary General Meeting held on February 16, 2024, to enable the Company to change its Registered Office from “State of Telangana” to “State of Maharashtra”.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of opposition to the Regional Director, South East Region at the address “3” Floor, Corporate Bhawan, Bandlaguda, Nagole, Tattianaram Village, Hayat Nagar Mandal, Ranga Reddy District, Hyderabad - 500068, Telangana”, within 14 (fourteen) days of the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its Registered Office at the address mentioned below:

*Selenium, Tower B, Plot No. - 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032, India.”

For and on behalf of KFin Services Private Limited
Venkata Satya Naga Sreekanth Nadella
Director
Date: March 05, 2024
Place: Hyderabad
DIN: 08659728

WebileApps (India) Private Limited
CIN: U72300TG2011PTC077730
Registered Office: Flat No.103, Uday Kiran Apt, Srinagar Colony, Hyderabad, Telangana, India, 500073. Tel. No.: +91 40 65550439.
Website: www.teamwa.com, E-mail: naz@webileapps.com

Form No. INC-26
[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one State to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT.

OFFICE OF THE REGIONAL DIRECTOR, SOUTH EAST REGION
In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of WebileApps (India) Private Limited (“Company”) having its registered office at Flat No.103, Uday Kiran Apt, Srinagar Colony, Hyderabad, Telangana, India, 500073.

.....Applicant Company
Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government, power delegated to Regional Director, under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extraordinary General Meeting held on February 16, 2024, to enable the Company to change its Registered Office from “State of Telangana” to “State of Maharashtra”.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of opposition to the Regional Director, South East Region at the address “3” Floor, Corporate Bhawan, Bandlaguda, Nagole, Tattianaram Village, Hayat Nagar Mandal, Ranga Reddy District, Hyderabad - 500068, Telangana”, within 14 (fourteen) days of the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its Registered Office at the address mentioned below:

*Flat No.103, Uday Kiran Apt Srinagar Colony, Hyderabad, Telangana, India, 500073.”

For and on behalf of WebileApps (India) Private Limited
Nazish Hussain Sid
Managing Director
Date: March 05, 2024
Place: Hyderabad
DIN: 03643500

ANDREW YULE & COMPANY LIMITED
(A Government of India Enterprise)
Registered Office: “Yule House”, 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata - 700 001, CIN No. : L63090WB1919G0I003229
Ph. No: 033 2242-8210/8550, Fax No: 033 2242-9770
Website: www.andrewyule.com

Consultancy Firm required for MIM T.E.
Kindly visit www.andrewyule.com > Tender section > Live Tenders > AYCL/TEA/CONSULTANCY _ MIM/14/2024

STEEL STRIPS WHEELS LIMITED
CIN: L27107PB1985PLC006159
Regd. Office : Vill. Somalheri/Lehli, PO Daapar, Tehsil Derabassi, Distt. Mohali, Punjab
Tel: +91-172-2793112, Fax: +91-172-2794834
E-mail: ssl_ssg@glide.net.in; Website: www.sswlindia.com

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES
Notice is hereby given that the following share certificates have been reported lost/misplaced and the registered Holders thereof claimants thereto have requested to the Company for issuance of Duplicate Share Certificate(s) in lieu of lost share certificate(s):

DETAIL FOR ISSUANCE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES:						
Sr. No.	Folio No.	Name of Shareholder	S/C Nos.	Distinctive No.		No. of Shares
				From	To	
1.	0033486	Varsha Mahendra Ved	85466 - 85469	6614001	6614200	200
		Mahendra Narottamas Ved				

Any person(s) who has/have and claim(s) in respect of the aforesaid Share Certificate(s) should lodge the claim in writing with us at the Company’s address within 15 days from the publication hereof. The Company will not thereafter be liable to entertain any claim in respect of the said Share Certificate(s) and shall proceed to issue the Duplicate Share Certificate(s) pursuant to Rule 4(3) of the Companies (Issue of Share Certificate) Rule 1960.

For STEEL STRIPS WHEELS LIMITED
Date: 04-03-2024
Place: Chandigarh
Sd/-
(Shaman Jindal)
Company Secretary

BAJAJ AUTO LIMITED
Registered Office: Bajaj Auto Ltd Complex, Mumbai Pune Road, Akurdi, Pune - 411 035; Corporate Identity No. (CIN): L65993PN2007PLC130076; Tel: 020-6610 7868; Fax: 020-2740 7380; Email: investors@bajajauto.co.in; Website: www.bajajauto.com

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS- BUYBACK OF EQUITY SHARES
Bajaj Auto Limited (“Company”) has sent the Letter of Offer and Tender Form dated March 2, 2024 for Buyback to all the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (Thursday, February 29, 2024) through electronic means to those Eligible Shareholders, who have registered their e-mail ids with the Company/ Depositories.

Further, if the Company or the Registrar receives a request from any Eligible Shareholder, along with the details as provided in paragraph 20.10 of the Letter of Offer, for a physical copy of the Letter of Offer/Tender Form, the same shall be provided to such Eligible Shareholder.

The schedule of Buyback activities is as follows:

Activity	Day and Date
Buyback Opening Date	Wednesday, March 6, 2024
Buyback Closing Date	Wednesday, March 13, 2024
Last Date and Time of Receipt of Completed Tender Forms and other specified documents by the Registrar to the Buyback	Wednesday, March 13, 2024, 5:00 p.m. (IST)

*For terms and conditions of the Buyback and other details, please refer to the Letter of Offer.

For detailed schedule of activities, please refer to the Letter of Offer. The details of Buyback Entitlement are as follows:

Category of Eligible Shareholders	Ratio of Buyback (i.e., Buyback Entitlement)*
Reserved Category for Small Shareholders	7 Equity Shares for every 27 Equity Shares held on the Record Date
General Category for all other Eligible Shareholders	1 Equity Share for every 82 Equity Shares held on the Record Date

*For further information on ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each Category, please refer to paragraph 19.12 of the Letter of Offer.

Eligible Shareholders can also check their entitlement on the website of the registrar to the buyback by following the steps given below:

- 1) Click on <https://kosmic.kfintech.com/karisma/buybackoffer2.aspx>
- 2) Select the name of the Company - “Bajaj Auto Limited - Buyback Offer”
- 3) Select holding type - “Physical” or “NSDL” or “CDSL”
- 4) Based on the option selected above, enter your “NSDL DPID/Client ID” or “CDSL Client ID” or “Folio Number”
- 5) Enter the Security Code and click on “Submit” button
- 6) The entitlement will be provided in the pre-filled “FORM OF ACCEPTANCE-CUM ACKNOWLEDGEMENT”

In case you have not received the Letter of Offer and Tender Form, the same shall also be available on the website of SEBI i.e., www.sebi.gov.in, the Company i.e., www.bajajauto.com, BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), the Manager to the Buyback (www.jmfi.com) and the Registrar to the Buyback (www.kfintech.com).

Capitalized terms used and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer.
For Bajaj Auto Limited
Sd/-
Rajiv Gandhi
Company Secretary and Compliance Officer
Place: Pune
Date: March 4, 2024

Maruti to double down on Jimmy’s off-road prowess

THE JIMNY IS a four-wheel drive, petrol-only, five-door SUV, which is one of the few globally renowned products from Suzuki Motor Company. Steeped in history, the Jimny created a heritage status for itself for its off-roading capabilities in its more than five-decade old uninterrupted sales run.

The pricing of the Jimny was also a big spoiler for the customers. At ₹1.274 lakh, the five-seater vehicle is much smaller than the 7-8-seater Mahindra & Mahindra best-seller Scorpio N priced similarly. The Jimny is also priced much higher than

the two-wheel drive variant of the Mahindra Thar priced at ₹10 lakh.

Saji John, research analyst, Geojit Financial Services, said, “Higher pricing, lack of positioning and a very niche market for off-roading in the Indian market are the primary reasons for falling sales of the Jimny despite heavy discounts offered by the company.” The introduction of the Jimny five-door version, with an initial sales target of 5,000 units per month in India, has failed to meet expectations, overshadowed by the strong presence of Mahindra’s

Thar 2nd Gen (2020), which has set high standards in terms of consumer preferences and specifications, John added.

After garnering 32,000-plus bookings even before the launch of the car, the Jimny saw large-scale cancellations after its prices were announced. Till the end of January, only 16,400 units were sold.

“We don’t want to make a two-wheel drive (version) because the Jimny is a niche product, it has a global brand image of that of an off-roader. To offer a two-wheel drive will mean going away from that brand positioning,” Srivastava said.

Launched in Delhi in January, followed by Chandigarh in February, Maruti Suzuki launched an off-roading championship titled Rock N’ Road 4X4 Masters for ‘budding off-road enthusiasts’ who are Jimny owners. The drive includes steep ascents and descents and undulations across varying off-road terrain.

“We have re-entered adventure sports which we used to do earlier in events like Dakshin Dare, Raid De Himalayas and Desert Storm. We stopped it because we did not have SUVs. We are doing this to differentiate the Jimny as a true off-roading vehicle,” Srivastava added.

E - TENDER NOTICE
National Sahakari Soot Girani Ltd., Sillod, Tal. Sillod, Dist. Chh. Sambhajinagar. construction of Spinning Mill Building Works online percentage rate E- Tenders in B-1 Form are invited from contractors. Detailed E-Tender information with terms & conditions are available at (<https://www.mahatenders.gov.in>) from 05/03/2024. Pre-Bid meeting will be held on date: 07/03/2024 at 12.00 p.m. at Soot Girmi Office at Sillod, Dist. Chh. Sambhajinagar
Chairman
National Sahakari Soot Girani Ltd., Sillod, Tal. Sillod, Dist. Chh. Sambhajinagar. Mob. No. 9882156357
Architect
Shrikant Patil & Associates Kolhapur Mob. No. 9552592938

SALE NOTICE
M/S BUTTA INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED (in Liquidation)
REG. OFF: HOUSE NO. 4/14, BUTTA HOUSE, KPBB ROAD, MADHAPUR, HYDERABAD TG 500081 IN.

E-AUCTION
UNDER INSOLVENCY & BANKRUPTCY CODE, 2016
The following Assets and Properties of M/s. Butta Infrastructure Private Limited (in Liquidation) having CIN U45309TG2017PTC114221 forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator through e-auction on “AS IS WHERE IS”, “AS IS WHAT IS” and “WHATSOEVER THERE IS BASIS” AND “NO RECOURSE BASIS” as per details mentioned in the table below:

The Sale will be done through the E-Auction platform (With unlimited extension of 5 mins each): www.foreclosureindia.com or www.bankauctions.in

Asset Description	Reserve price In Rs.	EMD Amount in Rs	Bid Incremental Value (In Rs.)
1. Land & Building situated at 8-2-541, Road No.7, Banjara Hills, Hyderabad, Telangana. (Land area 5,426.2 sq.yards)	96 Crs	9.6 Crs	25 Lakhs
2. Plant & Machinery relating to school available at the above-mentioned location, details are Furniture’s, Computers, Office Equipment, Library Books, etc. (At present, the Meridian school is running in this premises)			

Note: Dispute of land in City Civil Court to the extent of 718’ of 652.3 Sq.yards. Further details, please contact liquidator.

Last Date for Submission of Eligibility Documents	: 20-03-2024
Date of Intimation of Qualified Bidders	: 23-03-2024
Last date for Inspection	: 02-04-2024
Last date for EMD	: 04-04-2024
E-Auction Date	: 06-04-2024

1. EMD can be deposited either by remittance into the account or through demand draft.
2. Interested applicants may refer to the COMPLETE E-AUCTION PROCESS INFORMATION DOCUMENT containing details of terms and conditions of online E-Auction, E-Auction Bid form, Eligibility Criteria, Declaration by Bidders, EMD requirement etc., available at <https://bankauctions.in> or through E Mail buttainfra@bail.com (process specific).
3. The Liquidator has right to accept or cancel or extend or modify, etc any terms and conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving any reasons. He has right to cancel E-Auction at any time.
4. For technical assistance, contact Mr. Prakash, Ph. No. 814200064, Email prakash@bankauctions.in, for E-Auction details, contact Liquidator, Ph. No. 9884504060, Email: buttainfra@bail.com
5. E-Auction platform: <https://bankauctions.in>. Interested bidders are requested to visit the above-mentioned websites and submit a bid.

Sd/-
Gonugunta Murali
Liquidator
M/s. Butta Infrastructure Private Limited
IBBI Reg. No.:IBBI/PA-001/IP-P00654/2017-18/11139
AFA valid till 09-11-2024
Date: 05-03-2024
Place: Hyderabad
Email ID: buttainfra@bail.com
Contact No.: 91 + 9884504060

Moody’s raises India’s GDP forecast

ON MONETARY POLICY, the global ratings agency said that it doesn’t expect a policy rate cut any time soon, given the solid growth dynamics and inflation above the 4% target. The repo rate currently stands at 6.50%.

The RBI is mandated to keep CPI inflation at 4% with a 2% tolerance band on either side. The January CPI inflation print was at 5.10%, and it’s expected to fall gradually in

RBI has projected CPI inflation to average 4.5%, lower than 5.4% projected in the current fiscal

the coming months. For FY25, the RBI has projected CPI inflation to average 4.5%, lower than 5.4% projected in the current fiscal.

SAVANI FINANCIALS LIMITED
Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053
E-MAIL: info@savanifinancials.co.in | Tel: 022-69454100
Website: savanifinancials.co.in
CIN No. L67120MH1983PLC031614 | GSTIN: 27AABC5316H1ZG

PUBLIC NOTICE TO SHAREHOLDERS OF SAVANI FINANCIALS LIMITED

Savani Financials Limited (“Company”) is proposing a rights issue of partly paid-up equity shares and has filed a Draft Letter of Offer (“DLOF”) with BSE Limited (“BSE”) dated December 15, 2023 (“Issue”). This notice (“Notice”) shall be read in conjunction with the DLOF filed with BSE.

In accordance with the SEBI Circular SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, Regulation 77A of the SEBI ICDR Regulations read with the SEBI ICDR Master Circular, credit of Rights Entitlements and Allotment of Rights Equity Shares must be made in dematerialized form only. Accordingly, the Rights Entitlements of eligible equity shareholders will be credited in their respective demat account.

If the demat account of a shareholder is frozen or demat account details are not available, including shares held physical form or in an unclaimed suspense account or in the account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, then the Rights Entitlements will be credited in a suspense escrow demat account of the Company, and an intimation will be sent to such shareholder by the Registrar to the Issue.

All shareholders are, therefore, requested to ensure that their demat account is active or if they do not have demat account, to open one immediately. The Eligible Equity Shareholders who hold physical share certificates are likewise requested to open a demat account and get their holdings dematerialized.

If Eligible Equity Shareholders do not furnish details of their demat account to the Registrar not later than two Working Days prior to the Issue Closing Date, their respective Rights Entitlements will lapse and they will not be eligible to subscribe to the Rights Equity Shares. You may reach out to Registrar and Share Transfer Agent as under

Name: Bigshare Services Pvt. Ltd
Contact No: 02262638200
Email id: investor@bigshareonline.com

In view of the same, all Eligible Equity Shareholders, more particularly, those shareholders holding shares in physical form are requested to open a demat account within a period of 21 days from the date of this notice, to be eligible to subscribe to the Rights Entitlement and Rights Equity Shares in the Issue.

Capitalized terms used but not defined in this Notice shall have the same meaning assigned to such terms in the DLOF, which may be accessed on the website of the Company at: <http://savanifinancials.co.in/> and on the website of BSE at: <http://www.bseindia.com/index.html>.

For SAVANI FINANCIALS LIMITED
Sd/-
(Praful Sethi)
Company Secretary
Place : Mumbai
Dated : March 04, 2024

Biz honchos' wellness mantra: Me time, music, walks, smiles

From work-life balance to work-life integration, corporate leaders share how they stay healthy in every way

BS REPORTERS
Mumbai/Kolkata/New Delhi/
Bengaluru/Chennai, 4 March

In the last few years, the debate on work-life has swung between how much is healthy and how much is necessary. Should a work-week be 70-hour-long or is a four-day office routine more productive? Should we give work our all or seek work-life balance?


While there is no one right answer to these questions, the general consensus is that work and wellness have to go hand in hand. Incidents such as Zerodha Founder and Chief Executive Officer (CEO) Nithin Kamath suffering a stroke only reiterate this reality. India Inc leaders say that while stress is inevitable given the nature of their jobs, they all have their ways of ensuring their wellness.

"For me, it is [through] family, music, books and physical activity," says TV Narendran, managing director and CEO, Tata Steel.

When not on a plane, Narendran goes for at least an hour-long run or walk in the morning. During weekends or if he is travelling, he turns to books. Music, he says, normally plays all the time at home or when he is running or walking; the preference is for rock, jazz and Blues. He also plays drums, which he gets time for if he is in Jamshedpur over the weekend.

Jayant Acharya, joint managing director and CEO, JSW Steel, also turns to music to unwind, besides yoga, walks and theatre. "I generally alternate between yoga and walks in the morning," he says. "Usually, people take a break from physical activity on Sunday; I don't." Whenever there is an opportunity, he tries to catch a play or go to a music concert. Apart from this, he attempts to keep his weekend free — at least two-thirds of it.

Ajay Bijli, managing director, PVR INOX, credits his focus on wellness "to how we were brought up in school (Modern School, New Delhi)." Each day, he says, was dedicated to a hobby like art, music or pottery. "As a result, that one-dimensional view of life, of only working and doing nothing else,



TV Narendran, MD & CEO, Tata Steel: Family, music, books, physical activity; also plays drums



Ajay Bijli, MD, PVR INOX: Starts the day with singing, exercises; has revived his rock band

Jayant Acharya, JMD and CEO, JSW Steel: Yoga, morning walks, going to plays, music concerts, keeping weekends free

Tapan Singhel, MD & CEO, Bajaj Allianz General Insurance: Tries to smile a lot, practises yoga & meditation, reads spiritual philosophies, doesn't carry work forward

Vignesh Shahane, MD and CEO, Ageas Federal Life Insurance: Believes in work-life integration rather than work-life balance; is careful about what he eats, drinks

Dilip Jose, MD and CEO, Manipal Hospitals:

Early start and finish to office, evening walks, answering all mails the same day

Mayank Kumar, co-founder & MD, upGrad: Morning run, time with family

Arun Alagappan, executive vice-chairman, Coromandel International: Spending time with nature, horses



gets me centred and calm right as the day begins," he says. While he does not play any sport now, he spends a little over an hour in the gym at home almost six days a week, doing a mix of cardio, weights

and yoga. During the Covid pandemic, he found music and fitness to be "great channels to build my resilience — physical, mental, and emotional". He has since revived his 1980s-style rock band.

Tapan Singhel, MD & CEO, Bajaj Allianz General Insurance, meanwhile, swears by the power of a smile. "I try to smile a lot, even when I don't have a reason to; this changes your mood and uplifts that of people around you," he says. He also practises yoga and meditation, and "I keep reading and exploring different spiritual philosophies". Also crucial is family time.

"I have observed that stress stems from the anxiety of not knowing what to do and having many pending tasks," he says. To counter this, he finishes the tasks of the day and does not carry them forward. "I also ensure I am well-prepared for the day, which means spending extra time reading various reports and briefs."

Despite these efforts, he admits, stress has a knack of creeping up on you. "To manage such situations, I close my eyes and take a few deep breaths. This helps reduce my stress level exponentially," he says. Time permitting, he goes on walks to spend time with himself.

Vignesh Shahane, MD and CEO, Ageas Federal Life Insurance, says that as a CEO, he is less stressed. "I have 10-12 earnest and hardworking reportees who do the heavy lifting for me," he says. "In my last role, when I was reporting to the CEO, my life was more stressful because of so much travel and all kinds of pressures."

Shahane does not believe there is any such thing as work-life balance; "it is only work-life integration". He explains: "I do some personal work during office hours and also bring work home. I don't believe in demarcating and putting them in separate buckets."

There are certain aspects he does not compromise on. "I am very careful about what I eat, how much I drink. I've stopped smoking altogether," he says. Having played for

Bombay (Mumbai) in the Ranji Trophy, he says he was always conscious about exercise. However, "after a certain age, you cannot keep running marathons and working five hours in the gym." It is about a sense of well-being, which can be achieved by running, going to the gym or for a morning walk or something like yoga, he says. Experience also teaches how to find one's equilibrium.

"Over the years, I have figured out a pattern that works fairly well," says Dilip Jose, MD and CEO, Manipal Hospitals. "That includes an early start to office and an early finish, too." An hour of walking in the evening serves both as exercise and destresser, he says, after which he catches up on mail.

"Ensuring that all mails are responded to by the end of the day also helps in adhering to a regular schedule as you are not dealing with backlogs," he says. These, and a couple of short breaks with the family in a year work as food for the mind and soul.

Part of a young sector that has seen some sharp ups and downs, Mayank Kumar, co-founder and managing director of edtech upGrad, says, "I've come to realise that my health and fitness are my own responsibility."

Every day, "rain or shine," he goes for a morning run. "It serves as an incredible stress-buster for me, also giving me the chance to slow down and reflect." Recently, he says, his son and wife have picked up on running as well, which allows him to spend more time with them.

For Arun Alagappan, executive vice-chairman of Coromandel International and a member of the Murugappa family, horses serve as a stress-buster. Dedicating time to nature and horses is his passion. "I don't engage in practices like yoga; instead, I believe in maintaining a clear mind," he says. "I find solace in the company of horses and have my own setup for them."

Manojit Saha, Ishita Ayan Dutt, Venu Sandhu, Sohini Das, Peerzada Abrar & Shine Jacob contributed to this report

Startups want apps restored on Google Play

Govt assures long-term solution to developers' tussle with Google

ARYAMAN GUPTA
New Delhi, 4 March

Indian developers whose apps were delisted from Google's Play Store last week met with senior government officials on Monday for a "sustainable and long-term solution" to the tussle between the startups and the technology giant.

"Today, startups presented their concerns regarding a few policies of Google. Assured them that the Ministry of Electronics and IT will take it up with Google for a sustainable and long-term solution," Rajeev Chandrasekhar, information technology (IT) minister of state, said in a post on social media platform X.

He added that the government would work towards a level playing field for big and small firms alike, while creating an ecosystem that will catalyse growth for startups.

It was a day full of meetings for app developers. Many dashed to meet Union Minister of Communications, Electronics and IT Ashwini Vaishnaw, apart from Chandrasekhar.

As many as 10 developer apps were removed from Google's Play Store on Friday. Sources confirmed that at least eight of them have returned to the store.

"The only outcome we are hoping for is that we want our apps to be restored on the Play Store as they were on Friday morning before delisting. All we want from Google is to wait until the CCI (Competition Commission of India) and Supreme Court order," said Vinay Singhal, founder and chief executive officer of STAGE, at a press conference organised by industry body Alliance of Digital India Foundation.

Developers expressed concern over Google's "arbitrary revenue share". The tech major, they said, was using its dominant position to charge exorbitant commissions of 15-30 per cent for its services.

"We pay only 0.25 per cent commissions on (third-party) payment gateway charges. Most companies do not pay more than 2 per cent, which is on the higher side. Google, on the same service, is charging a 15-30 per cent share," said Singhal.

Google's billing policy, developers said, also gave the company access to every transaction made by customers, along with other sensitive user data. "On top of that, they (Google) have asked for audit rights on our books in our office. They can basically raid our office at any point and audit our books. By doing that, they are in direct conflict with the Digital Personal Data Protection Act, where we have to provide Google this data without the consent of users," he added.

Abhishek Kejariwal, founder of Kutumb, another app that was removed by Google, said: "We have sought an immediate resolution, as well as a long-term framework for protection of startups."

More on business-standard.com

App developers said Google was using its dominant position to charge exorbitant commissions of 15-30% for its services

Bank of Maharashtra
Head Office : Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411005.

NOTICE INVITING TENDER (RFP)

Bank of Maharashtra invites sealed tender offers (Technical bid and Commercial bid) from eligible and reputed bidders /service providers for "RFP-48/2023-24 for Implementation of Online Share Trading Facility for Bank's Customers."

The detailed tender document is available on tender section of Bank's website: <https://www.bankofmaharashtra.in> in the "Tenders Section" w.e.f. 04/03/2024. The RFP document can be obtained by interested bidders by paying the required tender fee.

Interested bidders may download the RFP document from above mentioned site. All further updates related to tender will also be available on Bank's website. Bank reserves the right to cancel or reschedule the RFP process without assigning any reason.

Sd/-
General Manager & Chief Information Officer

Date : 04/03/2024

THE ASKA COOPERATIVE SUGAR INDUSTRIES LTD.
P.O. Nuagam (Aska) - 761111, Ganjam District, Odisha
Ph.No.06822-273464, 273465, 273737, Fax: 06822-273023
email: askasugar@yahoo.co.in, GSTIN : 21AAAT5989L1Z0

TENDER CALL NOTICE

Ltr.No.(PUR)/1972/1973/1974/1975/1976 Dt.02.03.2024

The Aska Cooperative Sugar Industries Ltd., at Nuagam, Aska in Ganjam of Odisha State invites sealed tenders from Manufacturer/Dealers/Supplier having GSTIN for supply of (1)Clarifier (Model-Door-4-4-4), Flash Tank (Suitable for 2500 TCD), Juice Column (For Clarifier), (2)Secondary Clarifier Mechanical of sugar E.T.P with Civil Construction Capacity-400M³/day, (3) Lime Classifier (500Kg per hour), (4) Automatic Digital Polari Meter, (5) Digital Spectro photo meter, erection & commissioning parties are requested to give their offer with detail terms & conditions. Please visit our website www.askasugar.com for details of the Tender Call Notice. Managing Director

PRATIBHA INDUSTRIES LIMITED (IN LIQUIDATION)
Liquidator's Address - 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093; Contact: + 9593053567; Email: liquidator.pratibha@gmail.com

CORRIGEDUM TO NOTICE OF SALE DATED 07th FEBRUARY 2024 FOR EXTENSION OF E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016

Extended Date and Time of Auction: 13th March 2024 (Wednesday) at 12:00 P.M. to 3:00 P.M. (with unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by PRATIBHA INDUSTRIES LIMITED (in Liquidation) forming part of Liquidation Estate under section 35(1) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS". The Sale will be done by undersigned through e-auction service provider National E-Governance Services Limited via website <https://www.pda.nesi.co.in>

Sr. No.	Description of Assets	Amount in INR		
		Reserve Price	Earnest Money Deposit	Incremental Bid
Option A: Sale of Corporate Debtor as a Going Concern				
Date and Time of Auction: 13th March 2024 (Wednesday) at 12:00 P.M. to 1:00 P.M.				
1.	Sale of Corporate Debtor as a going concern (relinquished assets, ongoing and upcoming legal/arbitration matters)	65,00,00,000	6,50,00,000	50,00,000
Option B: Sale of Assets in parcels				
Date and Time of Auction: 13th March 2024 (Wednesday) at 02:00 P.M. to 3:00 P.M.				
1	513 to 516, 5th floor, Shreekart Chambers, S No. 78/1 & 79 (pt), CTS No. 669, 669/1 to 6 & 783 (pt), Borla Village, Sion Trombay Road, Deonar, Mumbai	2,40,00,000	24,00,000	10,00,000
2	Fat No. 101, Plot no. 574, Usha karnal, Behind Telephone exchange, Chembur Naka, Chembur, Mumbai 400071	2,05,00,000	20,50,000	10,00,000
3	Plant and Machinery (Tunnel Boring Machine 3 nos and others)	31,50,00,000	3,15,00,000	25,00,000
4	Vehicles located at Mumbai	1,58,00,000	15,80,000	10,00,000
5	Vehicles located at Delhi	21,00,000	2,10,000	50,000

Notes to Auction Process:

- Bidding in both the options shall be allowed on submission of EMD for each Option/lot.
- If Highest bidder under Option A offers bid value as mentioned in point above, H1 bidder under Option A shall be declared as the successful bidder and E-auction under Option B shall stand cancelled. Else the Highest bidders in respective lots under Option B shall be declared as the successful bidders.

Last date for submission of Bid Documents : 08th March 2024 (Friday)
Last date for inspection : 08th March 2024 (Friday)
Last date of EMD submission : 11th March 2024 (Monday) up to 5:00 PM
Date and time of E-Auction : 13th March 2024 (Wednesday) at 12:00 P.M. to 3:00 P.M.

Note : The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on <https://pda.nesi.co.in> and website of Pratibha Industries Limited <https://www.pratibhagroup.com>

In case of any clarifications, please contact the undersigned at liquidator.pratibha@gmail.com

Avil Menezes
As Liquidator of Pratibha Industries Limited
Authorization for Assignment valid till 27th November 2024
Registration No. IBB/PA-001/IP-P00017/2018-17/10041
Reg. Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093
Email: liquidator.pratibha@gmail.com

Date : 05th March 2024
Place : Mumbai

Oil India
Regd. Office: P.O. Dulajjan, Dist. Dibrugarh, Assam-786602
Corp Office: Plot No. 19, Sector 16-A, Noida-201301, Uttar Pradesh
CIN: L11101AS1959GOI001148 Website: www.oil-india.com

Notice of Record Date

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 & 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the Record Date for determining entitlement for payment of Second Interim Dividend for the Financial Year 2023-24 [if declared by the Board of Directors] is Monday, 18th March, 2024. For further details visit <https://www.oil-india.com> / <https://www.nseindia.com> and <https://www.bseindia.com>. Also, please refer to the "FAQs on TDS on Dividend" under the Section - Investor Services on our website "www.oil-india.com" regarding applicable TDS on dividend payments.

For OIL INDIA LIMITED
Sd/-
(A.K. Sahoo)
Company Secretary
M. No.: A12385

Place: Noida
Date: 04.03.2024

SAVANI FINANCIALS LIMITED
Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053
E-MAIL: info@savanifinancials.co.in | Tel: 022-69454100
Website: savanifinancials.co.in
CIN No. L67120MH1983PLC031614 | GSTN: 27AAACS5316H1ZG

PUBLIC NOTICE TO SHAREHOLDERS OF SAVANI FINANCIALS LIMITED

Savani Financials Limited ("Company") is proposing a rights issue of partly paid-up equity shares and has filed a Draft Letter of Offer ("DLOF") with BSE Limited ("BSE") dated December 15, 2023 ("Issue"). This notice ("Notice") should be read in conjunction with the DLOF filed with BSE.

In accordance with the SEBI Circular SEBI/HO/CFD/DIL2/CIR/PP/2020/13 dated January 22, 2020, Regulation 77A of the SEBI ICDR Regulations read with the SEBI ICDR Master Circular, credit of Rights Entitlements and Allotment of Rights Equity Shares must be made in dematerialized form only. Accordingly, the Rights Entitlements of eligible equity shareholders will be credited in their respective demat account.

If the demat account of a shareholder is frozen or demat account details are not available, including shares held physical form or in an unclaimed suspense account or in the account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, then the Rights Entitlements will be credited in a suspense escrow demat account of the Company, and an intimation will be sent to such shareholder by the Registrar to the Issue.

All shareholders are, therefore, requested to ensure that their demat account is active or if they do not have demat account, to open one immediately. The Eligible Equity Shareholders who hold physical share certificates are likewise requested to open a demat account and get their holdings dematerialized.

If Eligible Equity Shareholders do not furnish details of their demat account to the Registrar not later than two Working Days prior to the Issue Closing Date, their respective Rights Entitlements will lapse and they will not be eligible to subscribe to the Rights Equity Shares. You may reach out to Registrar and Share Transfer Agent as under

Name: Bigshare Services Pvt. Ltd
Contact No: 02262638200
Email id: investor@bigshareonline.com

In view of the same, all Eligible Equity Shareholders, more particularly, those shareholders holding shares in physical form are requested to open a demat account within a period of 21 days from the date of this notice, to be eligible to subscribe to the Rights Entitlement and Rights Equity Shares in the Issue.

Capitalized terms used but not defined in this Notice shall have the same meaning assigned to such terms in the DLOF, which may be accessed on the website of the Company at: <http://savanifinancials.co.in/> and on the website of BSE at: <https://www.bseindia.com/index.html>.

For SAVANI FINANCIALS LIMITED
Sd/-
(Pratul Sheth)
Company Secretary

Place : Mumbai
Dated : March 04, 2024

Business Standard
Manthan

March 27, 28 | New Delhi

A Developed India by 2047: The Roadmap

Watch the best minds in India and international experts deliberate on the major economic and business policy options before the nation.

Churning India's Progress

- Economic & Social Equity
- The Role of Technology
- Sustainable Growth Amid Climate Change
- The Enterprise & Consumer of a Developed Nation

Register now at bit.ly/bsmanthan

Business Standard
Insight Out

businessstandard | bsindia | business.standard | business-standard.com

